

August 13, 2023

To,
The Corporate Relationship Manager
Department of Corporate Services
BSE Ltd.
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400001

Ref: Scrip Code - 508918

Dear Sir,

Sub: Newspaper Publication-Unaudited Financial Result for the quarter ended 30.06.2023

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Publications for the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 which were considered, approved and took on record by the Board at their meeting held on August 11, 2023 and published in the Newspapers viz. Free Press Journal and Navshakti on August 13, 2023.

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully,

For Ironwood Education Limited

Dharmesh Parekh Company Secretary

Encl: as above

SEI CMMI Level 5 | ISO 20000-1:2018 | ISO 9001:2015 | ISO 27001:2013 Compliant Software & Services Company Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 050. Tel:- 91 22 4290 9700,

Fax - 91 22 4290 9701 CIN : L67190MH1993PLC113638, Email - <u>egovernance@abmindia.com</u>, Website - <u>www.abmindia.com</u> PACT OF STATEMENT OF LINAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED EL

| Sr. | Particulars  |                  | STANDALO         | ONE            | C             | ONSOLIDAT        | (₹ in Lacs)<br>TFD |
|-----|--|------------------|------------------|----------------|---------------|------------------|--------------------|
| No. |  | Quarter<br>Ended | Quarter<br>ended | Year<br>ending | Quarter ended | Quarter<br>ended | Year<br>ending     |
|     |  | 30.06.2023       | 30.06.2022       | 31.03.2023     | 30.06.2023    | 30.06.2022       | 31.03.2023         |
|     |  | (Unaudited)      | (Unaudited)      | (Audited)      | (Unaudited)   | (Unaudited)      | (Audited)          |
| 1   | Total Income from Operations (Net)                     | 1,921.89         | 1,638.11         | 7,058.63       | 2,231.25      | 1,807.14         | 8,479.79           |
| 2   | Net Profit/(Loss) for the period                       |                  |                  |                |               |                  |                    |
|     | (before tax and exceptional items)                     | 368.34           | 327.17           | 1,672.93       | 427.07        | 278.93           | 1,851.46           |
| 3   | Net Profit/(Loss) for the period before tax            |                  |                  |                |               |                  |                    |
|     | (after exceptional items)                              | 368.34           | 327.17           | 1,672.93       | 427.07        | 278.93           | 1,851.46           |
| 4   | Net Profit/(Loss) for the period after tax             |                  |                  |                |               |                  |                    |
|     | (after exceptional items)                              | 305.84           | 246.84           | 1,288.09       | 338.15        | 212.30           | 1,454.78           |
| 5   | Total Comprehensive Income for the period              |                  |                  |                |               |                  |                    |
|     | (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) |                  |                  |                |               |                  |                    |
|     | and Other Comprehensive Income (after tax)]            | 305.84           | 246.84           | 1,295.02       | 338.15        | 211.30           | 1,457.76           |
| 6   | Equity Share Capital (Face value Rs 5/- each)          | 1,000.11         | 1,000.11         | 1,000.11       | 1,000.11      | 1,000.11         | 1,000.11           |
| 7   | Reserves (Excluding Revaluation Reserve)               |                  |                  | 19,965.75      |               |                  | 20,044.39          |
| 8   | Earnings per equity Share (of Rs. 5/- each)            |                  |                  |                |               |                  |                    |
|     | (Not annualised)                                       |                  |                  |                |               |                  |                    |
|     | (1) Basic (Rs.)  | 1.53             | 1.23             | 6.47           | 1.56          | _                | 6.64               |
|     | (2) Diluted (Rs.)                                      | 1.53             | 1.23             | 6.47           | 1.56          | 1.20             | 6.64               |

Notes:

(1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 11th Aug. 2023.

(2) The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are  $available on the Stock Exchange's website at \underline{www.bseindia.com} \ and also on Company's website at \underline{www.abmindia.com} \ and \underline{www.abmindia.c$ 

(3) Figures have been regrouped wherever necessary.

For ABM Knowledgeware Limited

Place: Mumbai Dated: 11.08.2023

(Prakash B. Rane) **Managing Director** 

Leader in providing E-Governance Solution

# CENTRUM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1977PLC019986

Registered and Corporate Office: Level-9, "Centrum House", C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098. Tel: 91 22 4215 9000 Email: secretarial@centrum.co.in Website: www.centrum.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

|           | AUD  | MIEK ENI                  | DED JUNE                  | 30,2023                 |                           |                           | ( <b>₹</b> in Lakh      |
|-----------|--|---------------------------|---------------------------|-------------------------|---------------------------|---------------------------|-------------------------|
|           |  |                           | Standalone                |                         |                           | Consolidated              | (2                      |
| Sr<br>No. | PARTICULARS                                      | Quarter<br>Ended          | Quarter<br>Ended          | Year<br>Ended           | Quarter<br>Ended          | Quarter<br>Ended          | Year<br>Ended           |
| NO.       |  | 30.06.2023<br>(Unaudited) | 30.06.2022<br>(Unaudited) | 31.03.2023<br>(Audited) | 30.06.2023<br>(Unaudited) | 30.06.2022<br>(Unaudited) | 31.03.2023<br>(Audited) |
| 1         | Total income from operations (net)               | 1,615.74                  | 927.95                    | 5,771.77                | 45,080.95                 | 28,054.27                 | 1,36,549.86             |
| 2         | Net Profit / (Loss) for the period               |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | (before Tax, Exceptional items).                 | (1,783.29)                | (1,856.75)                | (7,787.79)              | (6,846.28)                | (11,422.22)               | (17,864.43              |
| 3         | Net Profit / (Loss) for the period before Tax    |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | (after Exceptional items).                       | (1,783.29)                | (1,856.75)                | (7,787.79)              | (6,846.28)                | (11,422.22)               | (17,864.43              |
| 4         | Net Profit / (Loss) for the period after Tax     |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | (after Exceptional items).                       | (1,652.44)                | (1,859.93)                | (7,237.49)              | (6,449.64)                | (11,451.89)               | (18,293.87              |
| 5         | Total Comprehensive Income for the period        |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | [Comprising Profit/(Loss) for the period (after  |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | tax) and other Comprehensive Income (after tax)] | (1,651.20)                | (1,858.69)                | (7,237.30)              | (6,441.01)                | (11,390.24)               | (18,216.95              |
| 6         | Equity Share Capital                             | 4,160.33                  | 4,160.33                  | 4,160.33                | 4,160.33                  | 4,160.33                  | 4,160.33                |
| 7         | Reserves (excluding Revaluation Reserve) as      |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | shown in the Balance Sheet of the previous year. | -                         | -                         | 39,949.64               |                           | -                         | 55,179.45               |
| 8         | Earning Per Share (of Rs.1/- each) for           |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | continuing and discontinued operations)          | _                         | -                         | _                       | -                         | _                         | _                       |
|           | 1. Basic :                                       | (0.40)                    | (0.45)                    | (1.74)                  | (1.19)                    | (1.66)                    | (3.60                   |
|           | 2. Diluted:                                      | (0.40)                    | (0.45)                    | (1.74)                  | (1.19)                    | (1.66)                    | (3.60                   |
| 9         | Debt -Equity Ratio                               | 1.60                      | 1.32                      | 1.62                    | 1.60                      | 2.40                      | 4.89                    |
| 10        | Debt Service Coverage Ratio                      | 0.24                      | (0.07)                    | (0.06)                  | 0.24                      | (0.07)                    | 1.41                    |
| 11        | Interest Service Coverage Ratio                  | 0.26                      | (0.74)                    | (0.07)                  | 0.26                      | (0.74)                    | 1.30                    |
| 12        | Outstanding Redeemable Preference Shares         | Nil                       | Nil                       | Nil                     | Nil                       | Nil                       | Nil                     |
| 13        | Capital Redeemption Reserve/Debenture            |                           |                           |                         |                           |                           |                         |
|           | Redeemption Reserve                              | Nil                       | Nil                       | Nil                     | Nil                       | Nil                       | Nil                     |
| 14        | Net Worth  | 42,662.27                 | 48,800.22                 | 44,109.97               | 54,652.88                 | 60,801.00                 | 55,179.45               |
| 15        | Net Profit After Tax                             | (1,652.44)                | (1,859.93)                | (7,237.49)              | (6,449.64)                | (11,451.89)               | (18,293.87              |
|           | Current Ratio                                    | 1.47                      | 1.26                      | 1.74                    | 1.47                      | 1.26                      | 1.74                    |
| 17        | Long Term debt to Working Capital                | 11.25                     | 15.34                     | 7.10                    | 11.25                     | 15.34                     | 7.10                    |
|           | Bad Debts to Account Recievables Ratio           | 0.01                      | 0.05                      | 0.20                    | 0.01                      | 0.05                      | 0.20                    |
|           | Current Liability                                | 0.18                      | 0.23                      | 0.18                    | 0.18                      | 0.23                      | 0.18                    |
|           | Total Debts to Total Assets                      | 0.59                      | 0.54                      | 0.59                    | 0.59                      | 1.05                      | 1.77                    |
|           | Debtors Turnover Ratio                           | 2.38                      | 0.64                      | 6.29                    | 2.38                      | 0.64                      | 6.29                    |
|           | Inventory Turnover Ratio                         | NA                        | NA                        | NA                      | NA                        | NA                        | NA                      |
|           | Operational Profit Margin Ratio                  | (61%)                     | (313%)                    | (64%)                   | (61%)                     | (313%)                    | (64%)                   |
| 24        | Net Profit Margin Ratio                          | (102%)                    | (200%)                    | (125%)                  | (102%)                    | (258%)                    | (238%)                  |

Note:

Place : Mumbai

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the company at www.centrum.co.in, besides the websites of BSE Limited (www.bseindia.com) and
- $National\,Stock\,Exchange\,of\,India\,Limited\,(www.nseindia.com).$ b) The above results were reviewed and recommended by the Audit Committee in its Meeting held on August 12, 2023 and approved by

the Board of the Directors at its Meeting held on August 12, 2023.

For Centrum Capital Limited Sd/-

**Executive Chairman** 

Place : Mumbai Jaspal Singh Bindra Dated: 12 th August, 2023

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the public at large that my client in tends to purchase the Flat No.15 & 16, admeasuring 1024 Sq. Ft. Carpet area(1228 built-up area), on the 3<sup>rd</sup>floor, in the building of the society known as The Sona Villa Premises Co-operative as The Solia Will Fletinises Co-operations Society Limited., situated at Plot No.712-718, Road No.4, Parsee Colony, Dadar (East), Mumbai – 400014 (hereinafter referred to as the "said Flat") and lying and being on plot of land bearing C.S. No.810/10 of Matunga Division. TOGETHER WITH 5 (Five) fully paid-up shares of Rs.50/- each bearing distinctive share numbers from 66 to 70 (both inclusive) under Share Certificate No.42 dated 01.07.1972from the Owners viz. Mr. Narendra Yeshwant Gangan& Mrs. Sapana

My client states and declares that the Original Agreement between the Builders / Promoters viz. M/s. Buildwell Corporation and Shri. Parshuram Gajanan Bhatte is los misplaced and is not traceable in spite of due diligence.

Any Party or person having knowledge about the whereabouts or having possession of the original Agreement or claiming to have any right, title, interest or claim of any nature thereunder, including by way of sale, mortgage, charge, lease, lien assignment, sub-lease of in any other manner whatsoever in respect of the said Flat or any part thereof on the basis of the original Agreement or otherwise, is hereby called upon to give notice of the same in writing along with relevant documentary proof in that regard to the undersigned at the below mentioned address within 7 days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and Dated this 13th day of August, 2023.

KanchanPraiapat Advocate, High Court Bombay Office No.1, Jaykumar Agency, Saraswati Mahal Compound, Junction o Ranade Road & Shivsena Bhavan Path Dadar (West), Mumbai-400028, Mumbai

### **PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN that my clients are in the process of purchasing Flat no. 203, 2nd Floor, Anamika Co-operative Housing Society Ltd., Gokuldham Mulund Link Road, Goregaon (E), Mumbai-400 063 along with Share Certificate No. 11, Distinctive no. 51 to 55 (hereinafter referred to the said Property) of Mr. Bharat Chandrabhan Behwal

Late Chandrabhan Behwal was the owner of the said property. Late Chandrabhan Behwal died intestate on 27/4/2021 his widow Smt. Shakuntala Chandrabhan Behwal Mr Hemant Kumar Chandrabhan Behwal (Son), Ms. Kavita Chandrabhan Behwal Ms. (Daughter), Chandrabhan Behwal, Ms. Pooja Chandrabhan Behwal (Daughter) and Mr. Bharat Chandrabhan

Behwal as his only legal heirs as per Hindu Succession Act, 1956, who had 1/6th share each in the said property. By Release Deed dated 11th day of August 2022 registered under no. BRL-6/17231/2022 in the

office of the Sub-Registrar, Borivali 6, the said Smt. Shakuntala Chandrabhan Behwal. Mr. Hemant Kumar Chandrabhan Behwal (Son), Ms. Kavita Chandrabhan Behwal (Daughter) Ms. Anju Chandrabhan Behwal, Ms. Pooia Chandrabhan Behwal (Daughter) released respective I/6th share in the said property in favour of Mr. Bharat Chandrabhan Behwal. Thus Mr. Bharat Behwal became owner of the said Property.

Any person/s, firm/s, institutes company/ies having any right, title, possession or claim in respect of the aforesaid property of any form is hereby required to make the same known in writing, to the undersigned at my office at 102/106, Rizvi Chamber, Jain Mandir Marg, Off. Hill Road, Bandra (W), Mumbai-400 050, within 14 calendar days from the date of publication hereof, failing which claim/s, if any with respect to the aforesaid property will be deemed to have been waived. The person/s, firm/s, institute/s,

company/s raising any such claim is strictly required to provide the legally valid government identity proof (Pan card Adhar Card Incorporation Certificate) and valid contact no. and landline no) where the same can be contacted undersigned representative.

Dated this 13th day of August, 2023

Adv. Shivani Karnik **Advocate High Court** 

# **OSBI** State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168) 6th Floor, "The International", 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020.

Phone: 022 - 22053163 / 22053164 / 22053165, E-mail: sbi.05168@sbi.co.in E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India. the Secured Creditor, will be sold on "As is Where is". As is What is" and Whatever there is" basis on 12.09.2023 int, due to the State Bank of India (Secured Creditor) from t

| Sr<br>No | Name of Borrower/ Director/<br>Guarantor  | Total dues for recovery  | Description of the immovable properties  | Reserve Price<br>(in Rs.)  | Earnest Money<br>Deposit (EMD)<br>(in Rs.)                               | Date & Time<br>for inspection of<br>the properties |
|----------|---|--|--|--|--|--|
| 1        | Mr. Anil Tejbahadur Singh<br>and Mrs. Neetu Anil Singh<br>Address: 2F/004 N G<br>Sun City, Phase-1, Thakur<br>Village, Kandivali East,<br>Mumbai – 400101.            | Rs. 3,00,79,308.00 (Rupees Three<br>Crore Seventy Nine Thousand<br>Three Hundred and Eight Only) as<br>on 10.08.2023 with further interest<br>incidental expenses, and costs etc.<br>thereon         | Property ID: SBIN200035839319 Flat No 1701 on 17th floor admeasuring area 709 sq feet carpet area in the redeveloped building known as Tapasya Co-operative Housing Society Ltd. at village Versova SVP Nagar, Four Bunglow, Andheri West, Mumbai – 400053 owned by Mr. Anil Tejbahadur Singh & Mrs. Neetu Anil Singh. Possession: Symbolic  | Rs<br>2,11,00,000/-<br>(Rupees Two<br>Crore Eleven<br>Lakh Only) | Rs 21,10,000/-<br>(Rupees<br>Twenty One<br>Lakh Ten<br>Thousand<br>Only) | 02.09.2023<br>From 11.00 am<br>to 1.00 pm          |
| 2        | Mr. Vinodkumar<br>Kolemcheri Address:<br>11/13, Vijay Garden, Off<br>Ghodbunder Road, Near<br>Suraj Water Park, Kavesar,<br>Thane (West) – 400607                     | Rs. 63,48,587.00 (Rupees<br>Sixty Three Lakh Forty Eight<br>Thousand Five Hundred Eighty<br>Seven Only) as on 10.08.2023<br>with further interest incidental<br>expenses, and costs etc. thereon     | Property ID: SBIN200032424047 Flat No. 11, admeasuring 683 sq. feet (carpet area) inclusive of balcony area on the 1st floor, in building no. 13, in the Society known as Vijay Garden CHSL, Ghodbunder Road, Village Kavesar, Dist Thane 400615 owned by Mr. Vinodkumar Kolemcheri. Possession: Physical  | Rs<br>1,00,00,000/-<br>(Rupees One<br>Crore Only)                | Rs 10,00,000/-<br>(Rupees Ten<br>Lakh Only)                              | 01.09.2023<br>From 11.00 am<br>to 01.00 pm         |
| 3        | Mr. Ramgopal Rangu<br>Venkat & Mrs. Vidya<br>Ramgopal<br>Address: C-611, Mridanga,<br>Lokpuram CHS. Pokharan<br>Road – 2, Opp. Hiranandani<br>Meadows, Thane – 400601 | Rs. 80,70,299.00 (Rupees Eighty<br>Lakh Seventy Thousand Two<br>Hundred and Ninety Nine Only)<br>as on 03.04.2023 with further<br>interest incidental expenses, and<br>costs etc. thereon            | Property ID: SBIN200017068802 Residential Villa No. 17, known as "DEMETER", admeasuring carpet area about 87.22 sq. mtrs. With exclusive balcony admeasuring 3.90 sq. mtrs. And exclusive Open Terrace admeasuring 18.12 sq. mtrs. On Sub-Plot No. 17, in the Layout Scheme known as "The White Villas Project", situated at Village - Kalamgaon, Taluka - Shahapur, District - Thane 421601, owned by Mr. Ramgopal Rangu Venkat and Mrs. Vidya Ramgopal. Possession: Physical | Rs. 40,00,000/-<br>(Rupees Forty<br>Lakh Only)                   | Rs. 4,00,000/-<br>(Rupees Four<br>Lakh Only)                             | 02.09.2023<br>From 12.00<br>Noon to 02.00<br>pm    |
| 4        | Mr. Ramgopal Rangu<br>Venkat & Mrs. Vidya<br>Ramgopal<br>Address: C-611, Mridanga,<br>Lokpuram CHS. Pokharan<br>Road – 2, Opp. Hiranandani<br>Meadows, Thane – 400601 | Rs. 78,41,221.00 (Rupees<br>Seventy Eight Lakh Forty<br>One Thousand Two Hundred<br>and Twenty One Only) as on<br>03.04.2023 with further interest<br>incidental expenses, and costs<br>etc. thereon | Property ID: SBIN200017068900 Residential Villa No. 22, known as "GAIA", admeasuring carpet area about 87.22 sq. mtrs. With exclusive balcony admeasuring 3.90 sq. mtrs. And exclusive Open Terrace admeasuring 18.12 sq. mtrs. On Sub-Plot No. 22, in the Layout Scheme known as "The White Villas Project", situated at Village - Kalamgaon, Taluka - Shahapur, District - Thane 421601, owned by Mrs. Vidya Ramgopal. Possession: Physical                                  | Rs. 40,00,000/-<br>(Rupees Forty<br>Lakh Only)                   | Rs. 4,00,000/-<br>(Rupees Four<br>Lakh Only)                             | 02.09.2023<br>From 12.00<br>Noon to 02.00<br>pm    |
| 5        | Mr. Ramgopal Rangu<br>Venkat & Mrs. Vidya<br>Ramgopal<br>Address: C-611, Mridanga,<br>Lokpuram CHS. Pokharan<br>Road – 2, Opp. Hiranandani<br>Meadows, Thane – 400601 | Rs. 80,01,083.00 (Rupees Eighty<br>Lakh One Thousand and Eighty<br>Three Only) as on 03.04.2023<br>with further interest incidental<br>expenses, and costs etc. thereon                              | Property ID: SBIN200017067282 Residential Villa No. 23, known as "HARMONIA", admeasuring carpet area about 87.22 sq. mtrs. With exclusive balcony admeasuring 3.90 sq. mtrs. And exclusive Open Terrace admeasuring 18.12 sq. mtrs. On Sub-Plot No. 23, in the Layout Scheme known as "The White Villas Project", situated at Village - Kalamgaon, Taluka - Shahapur, District – Thane 421601, owned by Mr. Ramgopal Rangu Venkat.   | Rs. 40,00,000/-<br>(Rupees Forty<br>Lakh Only)                   | Rs. 4,00,000/-<br>(Rupees Four<br>Lakh Only)                             | 02.09.2023<br>From 12.00<br>Noon to 02.00<br>pm    |

Possession: Physical The e-auction will be conducted through Bank's approved service M/s MSTC Ltd. at their web portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp. The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on https://ibapi.in and https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/ Demonstartion, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website https://ibapi.in and https://ibapi.in/Sale\_info\_Login.aspx For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's website https://www.sbi.co.in and website https://www.mstcecommerce

com/auctionhome/ibapi/index.jsp, https://ibapi.in Statutory Notice under Rule 8(6) of the SARFAESI Act: This is also a notice to the Borrower/Guarantor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI Act 2002 about holding of Auction fo

the sale of secured assets on above mentioned date

Enquiry: Shri R. K. Taktewale, Authorised Officer, Mobile No. 9561064635, Shri H. L. Algotar, City Case Officer, Mobile No. 9833554226 Date: 13.08.2023

**AUTHORISED OFFICER** STATE BANK OF INDIA

Date: 10-08-2023

Place: Neral

CIN-L22219MH1987PLC042083 Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra) press limited Website: www.orientpressltd.com, Email: share@orientpressItd.com

### EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023**

( ₹ in Lacs, except per share data)

|            |   | Quart      | er Ended   |            | Year Ended |
|------------|---|------------|------------|------------|------------|
| Sr.<br>No. | Particulars   | 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023 |
| 140.       |   | Unaudited  | Audited    | Unaudited  | Audited    |
| 1          | Total Income from Operations (Net)  | 4,150.69   | 4,869.95   | 4,140.54   | 17,171.72  |
| 2          | Net Profit for the period (before Tax,<br>Exceptional and/or Extraordinary items)   | (91.93)    | 74.58      | (165.62)   | (441.85)   |
| 3          | 1 , ,   |            | 74.58      | (165.62)   | (441.85)   |
| 4          | Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (65.78)    | 55.82      | (121.34)   | (338.51)   |
| 5          | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (64.62)    | 57.14      | (116.78)   | (332.09)   |
| 6          | Equity Share Capital  | 1,000.00   | 1,000.00   | 1,000.00   | 1,000.00   |
| 7          | Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)                                     | Ī          | -          | -          | 5,917.64   |
| 8          | Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) *   |            |            |            |            |
|            | (a) Basic   | (0.66)     | 0.56       | (1.21)     | (3.39)     |
|            | (b) Diluted   | (0.66)     | 0.56       | (1.21)     | (3.39)     |
|            | * Not annualised  |            |            |            |            |

Notes:

Date : August 12, 2023

- (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended June 30,2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website, www.orientpressltd.com
- (2) The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 12, 2023.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

(4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable

> On behalf of the Board of Directors For Orient Press Limited

R.V. Maheshwari Chairman & Managing Director DIN: 00250378

### **IRONWOOD EDUCATION LIMITED**

(Formerly known as GREYCELLS EDUCATION LIMITED)

Regd. Office: KHIL House, 70-C Nehru Road, Vile Parle (East), Mumbai - 400 099 CIN NO: L65910MH1983PLC030838 Website: www.ironwoodworld.com Email ID:cs@ironwoodworld.com Contact No. 022-26631834

**Particulars** 

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 (₹ In lakhs, (except share and per share data, unless

> Quarter Quarter Ended Ended Ended Ended 30.06.2023 31.03.2023 30.06.2022 31.03.2023 Unaudited Audited Unaudited Audited 94.94 52.36 67.93 236.98 (41.03)(41.04)(192.36)(70.16)(41.03)(70.16)(41.04)(192.36)(41.00)(66.96)(40.77)(188.34)(42.13)(64.71)(26.30)(150.72)

> > Quarter

Revenue from operations Profit/(loss) before share of profit/(loss) of joint ventures, exceptional item and tax Profit/(Loss) before share of profit/loss of joint ventures and tax Net Profit / (Loss) for the period Total Comprehensive Income / (Loss) for the period Paid-up Equity Capital (Face Value of Rs.10/- per share) 790.77 790.77 790.77 790.77 Reserve Excluding Revaluation Reserve 393.08 Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualized) (1) Basic (0.52)(0.85)(0.52)(2.38)(2) Diluted (0.85)(0.52)(2.38)

The above financial results were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on 11th August, 2023. The statuory auditors have carried out the limited review of the results. These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The date of transition to Indian Accounting Standard) AS is 1st April, 2016. These results have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. Brief of Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2023

Quarter

Ended Ended **Particulars** Ended Ended 30.06.2023 | 31.03.2023 | 30.06.2022 | 31.03.2023 Unaudited Audited Unaudited Audited Revenue from Operations 45.89 Profit/(Loss) before tax (38.37)(14.02)(31.78)(94.27)Profit/(Loss) after tax (38.34)(10.82)(31.51)(90.26)(38.58) Total Comprehensive Income/(Loss) (8.58)(31.75) (88.73)

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter ended 30th June, 2023 are available on the website of the company www.ironwoodworld.com and on the stock exchange website www.bseindia.com.

For and on behalf of the Board Nitish Nagori Managing Director DIN: 09775743

MTRS CARPET + BALCONY 8.25 SQ.

Authorized Officer

Axis Bank Ltd.

MTRS CARPET

Quarter

Date: 11th August, 2023

🔥 AXIS BANK LTD.

Place : Mumbai

//Registered Office:- Axis Bank Limited, "Trishul", 3rd Floor, OppSamartheshwar Temple, Near

Law Garden Ellisbridge, Ahmedabad – 380006. ranch Address :- Axis Bank Ltd.3 rd Floor, Giga plex, NPC – 1, TTC Industrial Area, Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai - 400 708.

RULE 8 (1) POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas the Authorized Officer of Axis Bank Ltd. under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement o

Security Interest Act 2002( herein after referred as "said Act") & in exercise of powers conferred under Section 13 (12) reac with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, has issued Demand Notice as mentioned below, under Section 13 (12) of the said Act, calling upon the concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors, as per details given below to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrowers / Guarantors / Mortgagors having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the Concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors in particular and the public in general that the undersigned has taken **Physical Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrowers/Co-borrowers/Guarantors/ mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of Axis Bank Ltd for amounts mentioned below.

The borrower's attention is invited to provisions of sub – section (8) of section 13 of the Act, in respect of time available to

| Sr.<br>No | Name / Address of the<br>Borrowers/Co-  | Outstanding   | Date of<br>Demand<br>Notice | Description of Immovable   |
|-----------|---|---|-----------------------------|--|
|           | borrowers/Mortgagors/G<br>uarantors   |   | Date of<br>Possession       | property   |
|           | arantor/GPOA)   | Two Lakhs Ninety Seven Thousand Six Hundred & Two Only) being the amount due as on 22.03.2022, together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.                                      | 10.08.2023                  | FLAT NO. 302, ON THE 3RD FLOOR IN<br>THE BUILDING KNOWN AS"KRUSHNY<br>KUNJ APARTMENT", NEAR NERA<br>VIDHYA MANDIR SCHOOL<br>CONSTRUCTED ON PLOT NO. 11<br>SURVEY NO. & HISSA NO. 170, MOUJI<br>MANDAPUR, NERAL WEST, TAL -<br>KARJAT, RAIGAD -410101.<br>ADMEASURING: 407 SQ. FT_CARPE<br>AREA.                                |
| 2.        | 1) RAMASHRE DURJAN<br>JAISWAR, (Borrower<br>/Mortgagor)   | Rs.31,08,745/- (Rupees Thirty One Lakh Eight Thousand Seven Hundred & Forty Five Only) being the amount due as on 22.03.2022, together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.       |                             | FLAT NO. 103, ON THE 1st FLOOR<br>ANANAD PARK, CONSTRUCTED OI<br>PLOT NO 7, SURVEY NO 51, HAJAR<br>NAGAR, VILLAGE — BOPELE, TA<br>—KARJAT, RAIGAD-410201<br>ADMEASURING: 5.22 SQ. MTR:<br>CAPBOARD ATEA — 1.46 SQ. MTRS, W<br>S AREA 7.89 SQ. MTRS CARPET.   |
| 3.        | 1) RAISA SHAKIL<br>AHMED SHAIKH,<br>(Borrower /Mortgagor),<br>2) JAMIL AHMED<br>FAKIR MOHAMMAD<br>SHAIKH (Co-Borrower<br>/Mortgagor/Guarantor/<br>GPOA) | Rs.21,53,135/- (Rupees Twenty One Lakhs Fifty Three Thousand One Hundred & Thirty Five Only) being the amount due as on 02.02.2022, together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment. |                             | FLAT NO. 302, ON THE THIRD FLOOR, II THE BUILDING KNOWN AS KRISHN, VALLEY CONSTRUCTED ON THE LAN BEARING SURVEY NO 169 PLOT NO. 55 AREA ADMEASURING AT ABOUT 60 SQ. MTRS. LYINH AND SITUATED AT II THE REVENUE VILLAGE MANDAPUF DILKAP COLLEGE ROAD, NERAL TALUKA-KARJAT, DIST- RAIGAD 410101. ADMEASURING: 390 SQ. FT_CARPET. |
| 4.        | 1) SHAHABUDDIN<br>KHAN, (Borrower<br>/Mortgagor), 2) GUDIYA<br>SHAHABUDDIN KHAN<br>(Co-Borrower<br>/Mortgagor/Guarantor/<br>GPOA)                       | Rs.21,45,663/- (Rupees Twenty One Lakhs Forty Five Thousand Six Hundred & Sixty Three Only) being the amount due as on 22.03.2022, together with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.  | 25.03.2022<br>10.08.2023    | FLAT NO. 322, ON THE 2nd FLOOR, A WING, IN THE BUILDING KNOWN A: "A M A R P R E E T B U I L D I N G "MAMDAPUR, DILKAP COLLEGE ROAL N E A R A M A R J Y O T B L D G CONSTRUCTED ON LAND BEARIN SURVEY NO. 148, HISSA NO. 10 & 11 NERAL EAST RAIGAD - 410101 A D M E A S U R I N G: 30.34 S Q                                    |

# मुकेश बाबू फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

. सीआयएन : एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४ १११, मेकर चेंबर्स ॥, २२३, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. • दूर.ः ०२२-२२८३४४६२/२२८४४०१५ ईमेलः secretarial@mukeshbabu.com • वेबसाईटः www.mbfsl.com

### ३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष

|              |  |                             | र्आ                        | लेप्त                       |                            |                             | एट       | <b>त्रित</b>                |                            |  |
|--------------|--|-----------------------------|----------------------------|-----------------------------|----------------------------|-----------------------------|----------|-----------------------------|----------------------------|--|
| अ.           | तपशील  | संपलेली तिमाही              |                            | संपलेले वर्ष                | संपलेली तिमाही             |                             |          | संपलेले वर्ष                |                            |  |
| <b>क्र</b> . | 474101   | ३०.०६.२०२३<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित | ३०.०६.२०२२<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित | ३०.०६.२०२३<br>अलेखापरिक्षित |          | ३०.०६.२०२२<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित |  |
| १            | प्रवर्तनातून उत्पन्न आणि इतर उत्पन्न   | ५१५.४५                      | ६४.०९                      | २४६.९५                      | १,०५४.९४                   | ५३२.७४                      | ८०.९०    | २६३.१०                      | १,१५०.६०                   |  |
| ?            | कालावधीसाठी नफा/(तोटा)<br>(कर, अपवादात्मक आणि/किंवा<br>अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) | ४११.४७                      | (५२.५५)                    | १७४.७७                      | ७००.७६                     | ₹0.১08                      | (६०.०४)  | १५८.१८                      | ६८०.४२                     |  |
| ş            | करपूर्व परंतु अपवादात्मक आणि/<br>किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ<br>नफा/(तोटा) | ४११.४७                      | (५२.५५)                    | १७४.७७                      | ७००.७६                     | ₹0.১08                      | (६०.०४)  | १५८.१८                      | ६८०.४२                     |  |
| γ            | करोत्तर आणि अपवादात्मक आणि/किंवा<br>अनन्यसाधारण बार्बीनंतर निव्वळ नफा/<br>(तोटा) | ऽ⊍.⊍०६                      | (६४.६८)                    | १३५.५३                      | ४९८.१४                     | ३०४.१३                      | (७२.४१)  | ११८.७५                      | ४७६.८४                     |  |
| ų            | इतर सर्वसमावेशक उत्पन्न, करांच्या<br>निव्वळ                                      | १,५७.५२                     | (६२३.३८)                   | (१,५७९.७३)                  | (३६४.७९)                   | १,९९४.७३                    | (७६६.५३) | (१,९७७.११)                  | (५८०.२२)                   |  |
| ξ            | करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न   | १,८८५.३०                    | (६८८.०६)                   | (१,४४४.२०)                  | १३३.३५                     | २,२९८.८६                    | (४१.১६১) | (१,८५८.३६)                  | (१०३.३८)                   |  |
| 9            | समभाग भांडवल   | ६९६.७५                      | ६९६.७५                     | ६९६.७५                      | ६९६.७५                     | ६९६.७५                      | ६९६.७५   | ६९६.७५                      | ६९६.७५                     |  |
| L            | पूनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव<br>(मागील लेखापरिक्षित हिशोबांप्रमाणे)         |                             |                            |                             | ६,३९६.९६                   |                             |          |                             | ८,०६२.३८                   |  |
| 9            | प्रति भाग प्राप्ती   |                             |                            |                             |                            |                             |          |                             |                            |  |
|              | (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)   |                             |                            |                             |                            |                             |          |                             |                            |  |
|              | ए) मूलभूत  | 8.83                        | (6.93)                     | १.९४                        | ७.१५                       | ४.३६                        | (१.०३)   | १.७०                        | ६.८४                       |  |
|              | बी) सौम्यिकृत  | 8.83                        | (0.97)                     | 8.98                        | ७.१५                       | ४.३६                        | (१.०३)   | १.७०                        | ६.८४                       |  |

- १. कंपनीने १ एप्रिल, २०१९ पासून कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रूत्स, २०१५ सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंड एएस) चा अवलंब केला व अशा संक्रमणाची प्रभावी तारीख होती १ एप्रिल, २०१८. असे संक्रमण अधिनयमान्वये अधिसूचित पूर्वीचे अकाऊंटींग स्टॅंडर्डस् सहवाचता त्याअंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे (एकत्रित उल्लेख मार्गील जीएएपी) यांचेपासून केल
- २. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केले ते ११ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर केले आणि अभिलिखित केले. वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हता विरहित लेखापरीक्षण अभिप्राय दिले आहेत.
- आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारीचे पुनर्गठन. पुनर्रचना केले आहे.
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि वर्ष समाप्तीच्या निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि वर्ष समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.mbfsl.com वर उपलब्ध आहे.

मुकेश बाबू फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड करिता आणि वतीने

सही/-मकेश बाब

ठिकाण: मंबर्ड दिनांकः ११.०८.२०२३

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२२४३००

# 🌌 वॉनबरी लिमिटेड

नोंदणी कार्यालय: बीएसईएल टेक पार्क, बी विंग, १० वा मजला, सेक्टर ३० ए, वाशी रेल्वे स्टेशनसमोर, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३. **सीआयएन:** एल५१९००एमएच१९८८पीएलसी०४८४५५, **फोन:** + ९१-२२-६७९४२२२२, फॅक्स: +९१-२२-६७९४२१११/३३३

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

(रु. लाखात)

|      |   |               |                |                  | ( |
|------|---|---------------|----------------|------------------|---|
| अ.   | तपशील   |               | संपलेली तिमाही |                  | संपलेले वर्ष                            |
| क्र. |   | ३०/०६/२०२३    | ३१/०३/२०२३     | ३०/०६/२०२२       | ३१/०३/२०२३                              |
|      |   | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित   | अलेखापरिक्षित    | लेखापरिक्षित                            |
| १    | प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)  | १४,६२८.५४     | १३,२९७.५०      | ११,६९३.९५        | ४९,९६४.६९                               |
| 7    | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा<br>अनन्यसाधारण बाबी पूर्व)  | ४९९.०७        | १५१.३८         | (७४५.२४)         | (९६९.३०)                                |
| æ    | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा<br>अनन्यसाधारण बाबी पश्चात)                                     | ४९९.०७        | 97.00          | (७४५.२४)         | (१,०२८.६८)                              |
| 8    | करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा<br>अनन्यसाधारण बाबी पश्चात)                                     | ४६८.८३        | १०१.५२         | (७२४.४८)         | (१,०३९.५८)                              |
| ч    | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा)<br>(करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट) | ४०२.१४        | १२२.५२         | (६७८.७०)         | (१,०३४.५४)                              |
| ξ    | समभाग भांडवल  | ३,२७०.५५      | ३,२७०.५५       | ३,२६९.५५         | ३,२७०.५५                                |
| O    | इतर इक्विटी   | _             | _              | _                | (६,५५२.१६)                              |
| ۷    | प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)<br>(अखंडित आणि खंडीत परिचालनासाठी  |               |                |                  |   |
|      | मुलभूत (रु. त)<br>सौम्यिकृत (रु. त)   | १.४३<br>१.४३  | ०.४९<br>०.३१   | (२.२२)<br>(२.२२) | (३.००)<br>(३.१८)                        |

# टिपा:

| अलिप्त निष्कर्षाची महत्वाची आकडेवारी खालीलप्रमाणे:  |               |              |               |              |
|---|---------------|--------------|---------------|--------------|
| तपशील   |               |              | संपलेले वर्ष  |              |
|   | ३०/०६/२०२३    | ३१/०३/२०२३   | ३०/०६/२०२२    | ३१/०३/२०२३   |
|   | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
| प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)  | १४,६२८.५४     | १३,२९७.५०    | ११,६९३.९५     | ४९,९६४.६९    |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा<br>अनन्यसाधारण बाबी पूर्व)       | ४९९.०७        | १५१.३८       | (७४५.२४)      | (९६९.३०)     |
| करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /िकंवा<br>अनन्यसाधारण बाबी पश्चात) | ४९९.०७        | ९२.००        | (७४५.२४)      | (१,०२८.६८)   |
| करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा<br>अनन्यसाधारण बाबी पश्चात) | ४६८.८३        | १०१.५२       | (७२४.४८)      | (१,०३९.५८)   |

- २ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा तपशिलवार माहितीचा उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् www.nseindia.com आणि www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wanbury.com वर उपलब्ध आहे.
- ३) वरील निष्कर्ष हे ११ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजुर
- ४ मागील कालावधीची आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गठीत करण्यात आली आहे.

वॉनबरी लि.करिता सही/-के. चंद्रन उपाध्यक्ष

ठिकाण : मुंबई दिनांक: ११ ऑगस्ट, २०२३

(डीआयएन: ००००५८६८)

# जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते कि, माझे अशील हे माटुंगा विभागाच्या सी.एस. क्र. ८१०/१० धारक जिमनीच्या प्लॉटवर वसलेल्य आणि असलेल्या आणि प्लॉट क्र. ७१२-७१८ रोड क्र. ४. पारसी कॉलनी, दादर (पर्व, मंबई ४०००१४ येथे स्थित द सोना व्हिला प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात सोसायटीच्या इमारतीमधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १५ आणि १६, मोजमापित १०२४ चौ फू. चटई क्षेत्र (१२२८ बिल्ट-अप क्षेत्र) (यानंत सदर फ्लॅट असे उल्लेखित) एकत्रित सह मालक म्हणजेच श्री. नरेंद्र यशवंत गांगण आणि सौ. सपन नरेंद्र गांगण यांच्याकडून दिनांक ०१.०७.१९७२ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ४२ अंतर्गत विभिन्न शेअर क्रमांक ६६ पासून ते ७० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ (पाच) पूर्ण-भरण शेअर्स खरेदी करण्यास इच्छक आहेत.

माझ्या अशिलांनी असे नमद आणि जाहीर केले आहे कि. बिल्डर/प्रवर्तक म्हणजेच मे. बिल्डवेल कॉर्पोरेशन आणि श्री परशराम गजानन भटते यांच्यादरम्यानचा मूळ करार हरवला / गहाळ झाला आहे आणि अथक शोधानंतरही सापडलेला नाही. कोणताही पक्ष किंवा व्यक्ती ज्यांना मूळ कराराबद्दल माहिती असल्यास किंवा त्यांचा ताबा असल्यार किंवा मूळ करारांच्या आधारे सदर फ्लॅट किंव त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भात विक्री. गहाण, प्रभार, भाडेपट्टा, धारणाधिकार अभिहस्तांकन, उप-भाडेपट्टा कोणत्याही अन्य प्रकारेच्या मार्गे कोणत्याही प्रकारचा कोणतार्ह हक, नामाधिकार, हितसंबंध किंवा दावा किंवा अन्यकाही असल्यास तशी लिखित सचना संबंधित दस्तावोजी पराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना येथे खालील नमद पत्त्यावर सदर तारखेपासन दिवसांच्या आत देण्यासाठी बोलवण्यात येत आहे कसर केल्यास. कोणतेही तसे दावे नाहीत असे गृहीत धरले जाईल आणि ते त्यागित किंवा परित्यागीत समजले जातील.

सदर दिनांक १३ ऑगस्ट, २०२३.

सही/-कांचन प्रजापती वकील, उच्च न्यायालय कार्यालय क. १. जयकमार एजन्सी. सरस्वती महाल कंपाउंड रानडे रोडचे जंक्शन आणि शिवसेना भवन पथ, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८. मुंबई

# जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ इमारत क्र. १९३/१९५, खतवाडी बॅक रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४ येथे स्थित प्रभाग क्र. डी-२०८०, गिरगाव विभागातील सीएस क्रमांक ११०० धारक जमीनीवर नव समीर सीएचएसएलच्या पुढील भाडेकरू/रहिवाशी सची प्रमाणित करत आहे.

अनु मजला फ्लॅट भाडेकरू/रहिवाशी क्र. /दकान

| яn.                    |                | / दुकान    |   |
|------------------------|----------------|------------|---|
| १                      | तळ             | दुकान १    | श्री. विक्रम कुमार जैन<br>आणि श्री. सुमित कुमार<br>जैन  |
| 2                      | तळ             | दुकान २    | श्रीम. ममता प्रवीण मेहता  |
| ¥                      | तळ             | दुकान<br>३ | श्री.योगेश बाब्भाई<br>किश्नादवाला   |
| 8                      | तळ             | दुकान<br>४ | श्री. प्रवीणचंद्र बाबूभाई<br>किश्नादवाला आणि श्री.<br>श्री. योगेश बी.<br>किश्नादवाला  |
| ч                      | तळ             | दुकान<br>५ | श्री. दिलीप छगनलाल<br>भंडारी, श्रीम. रिंकल<br>दिलीप भंडारी, श्री. महेंद्र<br>पुखराज जैन आणि श्रीम.<br>शिल्पा महेंद्र जैन                |
| Ę                      | तळ             | दुकान<br>६ | श्री. वरुण ए. संघवी आणि<br>श्री. परेश ए. संघवी  |
| G                      | पहिला          | 8          | कु. पारेख प्रफुछबेन<br>व्रजलाल  |
| ۷                      | पहिला          | ?          | श्री. परमार बलवंतलाल<br>विञ्ठलदास (दर्जी) आणि<br>श्रीम. रमिलाल<br>बलवंतलाल विञ्ठलदास<br>(दर्जी)   |
| ٩                      | पहिला          | æ          | श्री. राकेश सेवंतीलाल<br>शेठ, सौ. बीना आर. शेठ<br>आणि श्री.अभिनव आर.<br>शेठ   |
| १०                     | पहिला          | Х          | (मयत) श्री. फतेचंद शाह<br>आणि श्रीम. नीरू एफ.<br>शहा  |
| ११                     | दुसरा          | 4          | श्री. दिलीप दिवाकर<br>मस्तकार   |
| <b>१२</b><br><b>१३</b> | दुसरा<br>दुसरा | હ          | श्री. छब्बीलकुमार<br>खानमलजी मुँडा आणि<br>श्रीम. निर्मलादेवी सी.<br>मुडा<br>श्री. कमलेश कांतीलाल<br>इनेरी आणीण श्रीम. रेखा<br>के. झवेरी |
| १४                     | दुसरा          | ۷          | श्रीम. मणीबेन झवेरचंद   |
|                        | ,              |            | शाह   |
| १५                     | तिसरा          | 9          | श्री. आशिष सरालाल<br>शाह आणि श्रीम. मित<br>आशिष शाह   |
| १६                     | तिसरा          | १०         | श्री. दिनेश मणीलाल<br>शहा   |
| १७                     | तिसरा          | ११         | श्रीम. प्रकाशदेवी<br>हुकुमराजजी बीहरा आणि<br>श्री. मेहुल एच. बोहरा  |
| १८                     | तिसरा          | १२         | श्रीम. हेमांगी प्रमोद दवे<br>आणि श्री. रोहित जे.<br>दवे   |
| १९                     | तिसरा          | १३         | श्रीम. मालती<br>रमणीकलाल देढ़ीया, श्री.<br>यशेश आर. देढीया  |
| २०                     | चौथा           | १४         | श्री. हरेश हिंमतलाल<br>मेहता  |
| २१                     | चौथा           | १५         | श्रीम. मंजुला इंद्रवधन  |

उल्लेखित भाडेकरू/रहिवासी यांच्या संदर्भात कोणत्यार्ह व्यक्तीचा कोणताही दावा किंवा कोणत्याही स्वरूपाचे ञ्वक्तांचा काणताही दोवा किवा काणत्याही स्वरूपाच हितसंबंध असत्यास सरने नोदोष फ्रकाशित श्राल्यापासून १४ दिवसांच्या कालावधीत अधोस्वाक्षरीकारांना कळवावे. वरील दिलेल्या मुदतीत कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त न श्राल्यास, मुंबई झमारत दुस्सती आणि पुनर्सचना मंडळ भाडेकरू/रहिवाशांना ना हरकत जारी करेल.

१९

चौथा

पाचवा

पाचवा

मे. सुपश्वा ईनकॉपॉरेशन १३०१, लोढा सुप्रीमस, तुलसी पाईप रोड, लोअर परळ (प), मुंबई - ४००० ०१३. ठिकाण : मुंबई.

श्री. धीरजलाल बाबूल व्होरा आणि श्रीम. शारदाबेन डी. व्होरा

श्री. महेंद्र रतिलाल शा

# **可SBI State Bank of India**

स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच , मुंबई (०५१६८):- ६ वा मजला,

'दि इंटरनॅशनल'' १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०. दूर. क्र.: ०२२-२२०५३१६३/२२०५३१६४/२२०५३१६५, ईमेल-sbi.05168@sbi.co.in

# स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकारेता ई-लिलाव विक्री सचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात थेते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत जिचा **सांकेतिक कब्जा** स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील विनिर्देशानुसार संबंधित कर्जदार आणि हमीदारांकडून स्टेट बँक ऑफ इंडिया(तारण धनको) ला थकीत संबंधित रकमेच्या वसुलीसाठी २९.०८.२०२३ **रोजीस स. ११.०० ते सायं ०४.०० दरम्या**न ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत.

| ज.<br>क्र. | हमीदाराचे नाव  | थकबाकी   | स्थायर ।चळवाताच प्रथम   | (रु. मध्ये)   | रक्कम (इएमडी)<br>(रु. मध्ये)                                    | निरिक्षणाची तारिख<br>आणि वेळ                        |
|------------|--|--|---|---|---|---|
| 8          | श्री. कुणाला पद्माकर विसपुते आणि<br>सौ. चित्रा पद्माकर विसपुते<br>पत्ता: एन-४१, जेए-३-५/३, सावता<br>नगर, गणपती मंदीर जवळ, साई बाबा<br>चौक, नाशिक - ४२२००८              | रु. ६५,८१,०७२.००<br>(रुपये मात्र) १०.०८.२०२३ रोजीप्रमाणे<br>सह त्यावरील पुढील व्याज आनुषांगिक<br>खर्च आणि परिव्यय इ. | मिळकत आयडी: एसबीआयएन२०००३९५५३३८४<br>उलवे, ता-पनवेल, जिल्हा-रायगड येथे ''आत्मय एलिक्सर'' अशा ज्ञात बिल्डिंग मधील प्लॉट क्र.<br>सी-४, सेक्टर - ८ वर स्थित ४था मजला वरील प्लॅट क्र. ४०२ मोजमापित क्षेत्र ४२.७७२८ चौ.मी<br>कब्जा: प्रत्यक्ष   | रु. ४३,६५,०००/-<br>(रुपये त्रेचाळीस लाख<br>पासष्ट हजार मात्र) | रु. ४,३६,५००/-<br>(रुपये चार लाख<br>छत्तीस हजार पाचशे<br>मात्र) | <b>१९.०८.२०२३</b><br>दुपारी १२.०० ते<br>०२.०० पासून |
| 8          | श्री. वैभव बाळासाहेव भोसल<br>पत्ता: फ्लॅट क्र. ४२, विंग - ए ८, ६वा<br>मजला, श्रीजी ऑरा कॉम्प्लेक्स, रूबी<br>बिल्डिंग, दहिवली टारफे नीड, तालुका-<br>कर्जत, जिल्हा-रायगड | रु. ६८,९७,३७२.००<br>(रुपये मात्र) १०.०८.२०२३ रोजीप्रमाणे<br>सह त्यावरील पुढील व्याज आनुषांगिक<br>खर्च आणि परिव्यय इ. | मिळकत आयडी: एसबीआयएन२०००३४०६०४९३<br>जिमन धारक सर्व्हें क्र. ६९/१, सर्व्हें क्र. ६७/४, सर्व्हें क्र. ८१(पी), सर्व्हें क्र. ८०/१(पी), सर्व्हें क्र.<br>८०/२(पी), सर्व्हें क्र. ८३, गाव टेमघर, तालुका भिवंडी, जिल्हा. ठाणे−४२१३०२ येथे ''अटलांटा<br>ईडन वर्ल्ड' अशा ज्ञात बिल्डिंग मधील टॉवर क्र. १५ मध्ये १२वा मजला वरील फ्लॅट क्र. १२०३<br>मोजमापित ७१६ चौ.फू (चर्ट्झ क्षेत्र) श्री. वैभव बाळासाहेब भोसले यांच्या मालकीचे.<br>कठ्जा: प्रत्यक्ष | रु. २०,००,०००/-<br>(रुपये वीस लाख मात्र)                      | रु. २,००,०००/ –<br>(रुपये दोन लाख<br>मात्र)                     | <b>१९.०८.२०२३</b><br>दुपारी १२.०० ते<br>०२.०० पासून |

सदर ई-लिलाव सेवा पुरविठादार मे. एमएसटीसी लि.ची वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp यावर घेण्यात येणार आहे. इच्छुक बोलीदारांना ई-लिलाव वेबसाईटवर स्वतःला नोंदणीकृत के ल्याची खात्री करून घ्यावी आणि https://ibapi.in आणि https://www.mstcecommerce.com/ auctionhome/ibapi/index.jsp वर पुरविलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार सेवा पुरविठादारांद्वारे तयार केलेल्या व्हर्व्यअल वॉलेटमध्ये इसारा अनामत रक्कम भरणे. इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड, डाटा अपलोड करण्याकरीता, बोली दस्तावेज सादर, प्रशिक्षण/ प्रारंबिक, ऑनलाईन अंतर्गत बोलीच्या अटी आणि शर्तींकरीता सहाय्य हवे असल्यास वेबसाईट https://ibapi.in आणि https://ibapi.in/sale\_info\_Login.aspx यावर भेट द्यावी.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरीता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंची वेबसाईट https://sbi.co.in आणि वेबसाईट https://www.mstcecommerce.com/auctionhome/ ibapi/index.jsp, https://ibapi.in यावर भेट द्या. सरफैसी ॲक्टच्या नियम ८(६) अन्वये वैधानिक सूचना: वरील नमूद तारखेस तारण मत्तांच्या विक्रीकरिता नियोजित लिलावाच्या संदर्भात सरफैसी ॲक्ट २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्जाचे कर्जदार/हमीदार यांनासुद्धा ही सूचना आहे.

चौकशी: श्री. आर.के. टाकटेवले, प्राधिकृत अधिकारी, मोबाईल क्र. ९५६१०६४६३५, सौ. एच. एल. अलगोतर, सिटी केस ऑफिसर, मोबाईल क्र. ९८३३५५४२२६

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक<sup>ँ</sup> ऑफ इंडिया

यूनियन बैंक 🕼 Union Bank 8.22 Design

जळगांव मेन शाखा

पत्ताः आदित्य चेंबर्स, तळमजला, २०१ नवीपेठ, महानगर पालिका समोर,जळगांव, मोबा.8356803792 ईमेलः ubin0534161@unionbankofindia.bank



. कर्जदार-१. कणपार श्री.उदय बाबाराजे वाळुंज

पत्ताः बिल्डिंग नं.६१, रूम नं.३६, सुरेश दादा जैन नगर, जळगांव-४२५००१.

महोदय. नोटिस दि. १०.०७.१०२३ नसार आपल्याला सिक्यरिटायझेशन आणि रिकन्स्टक्शनच्या १३(२) अंतर्गत तम्हांला जारी केले आहे अंबड शाखेने/माझ्याकडून, फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये तुम्हाला तुमच्या शेवटच्या ओळखीच्या पत्त्यावर तुमैच्या कर्ज खात्यातील देय रेकमेची परतफेड करण्याचे आवाहन करण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे या वृत्तपत्रात सदर मागणी नोटीसमधील मजकुर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

तुम्ही घेतलेल्या क्रेडिट सुविधा/कर्ज सुविधा (२९.०६.२०२३) रोजी NPA म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. सुविधांचा लाभ घेताना तुम्ही कर्जाची कागदपत्रे पुर्ण केली आहेत आणि बँकेच्या बाजूने सुरक्षितता व्याज निर्माण केले आहे. क्रेडिट सुविधा आणि सुरक्षित मालमत्तेचे तपशील

तुमच्याकडून थकीत रकमेसह क्रेडिट सुविधा खालीलप्रमाणे आहेत-

| सुविधेचा<br>प्रकार         | ३०.०६.२०२३<br>पर्यंतची थकबाकी | ३०.०६.२०२३ पर्यंत<br>लागू नसलेले व्याज | दंड व्याज<br>(सिम्पल) | बँकेने लावलेले<br>खर्च/शुल्क | एकुण देय    |
|----------------------------|-------------------------------|--|-----------------------|------------------------------|-------------|
| गृहकर्ज<br>341606650000081 | 2,63,403.50                   | 10,332.00                              | 0.00                  | 0.00                         | 2,73,735.50 |
|                            |                               |  |                       | एकुण देय                     | 2,73,735.50 |

### सुरक्षित मालमत्ता / गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा तपशील

भाग-ए पश्चिम दक्षिण बाजुकडील प्लॉट नं.०८ मोजमापीत १०७.११ स्के.मी मधील स.नं. २९२+२९३ जळगांव, ता.व जि. जळगांव येथील स्थित बांधीव मालमत्तेचा सर्व भाग व पार्सल. मोजमापीत क्षेत्र ३२४.४७ स्के.मी. चतुःसिमा – पुर्वेस– प्लॉटचा उर्वेरीत भाग, पश्चिमेस– सर्व्ह नं.२९१, दक्षिणेस– रोड, उत्तरेस– प्लॉटचा उर्वेरीत भाग

म्हणून, तुम्ही, क्रमांक १, कर्जदार म्हणून आणि तुम्ही, नं. २, वर दिलेल्या नोटिसच्या संदर्भात जामीनदार म्हणून **रुपये २,७३,७३५.५०/**– (रू.**.दोन लाख त्र्याहत्तर हजार सातशे पस्तीस व पैसे पन्नास फक्त**) उपरोक्त रक्कम या प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भविष्यातील व्याज आणि शुल्कासह भरण्यास सांगितले आहे. त्याचे पालन करण्यात तुम्ही अयशस्वी झाल्यावर आम्हाला, सुरक्षित कर्जदार, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोसमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट एक्ट २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास पात्र असेल. कायद्याच्या १३(१३) नुसार तुम्ही बँकेच्या पूर्व संमतीशिवाय नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून उपरोक्त सुरक्षित मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही. कृपया सुरक्षित मालमत्तेची पूर्वता करण्यासाठी कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींची नोंद घ्या. आपला विश्वास

# युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लि.

**सीआयएन नं.** : एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६२४७

म्हात्रे पेन बिल्डिंग, २रा मजला, बी विंग, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८

३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४७(१) (बी)

| अ.   | तपशील  |               | संपलेली तिमाही |              | संपलेले वर्ष |
|------|--|---------------|----------------|--------------|--------------|
| क्र. |  | ३०.०६.२०२३    | ३१.०३.२०२३     | ३०.०६.२०२२   | ३१.०३.२०२३   |
|      |  | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित   | अलेखापरिक्षि | लेखापरिक्षित |
| १    | प्रवर्तनातून एकूण उत्पन्न  | १३५९५.५३      | १३८९५.३४       | १३५९०.०७     | ५१५७५.६६     |
| 2    | कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा          |               |                |              |              |
|      | अनन्यसाधारण बाबींपूर्वी)   | ३८३.६९        | ३२७.०३         | २३८.८७       | ८०९.८५       |
| ş    | कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा      |               |                |              |              |
|      | अनन्यसाधारण बार्बीनंतर)  | ३८३.६९        | ३२७.०३         | २३८.८७       | ८०९.८५       |
| 8    | कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा      |               |                |              |              |
|      | अनन्यसाधारण बार्बीनंतर)  | ४२९.०२        | २४१.५३         | १६६.०५       | ५९०.१९       |
| ų    | कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी                |               |                |              |              |
|      | नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) | ४२९.०२        | २४२.६५         | १६६.०५       | ५९१.११       |
| ξ    | समभाग भांडवल   | ४२०           | ४२०            | ४२०          | ४२०          |
| ૭    | मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव     |               |                |              |              |
|      | (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)                                    |               |                |              | ۰            |
| 6    | प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)                       |               |                |              |              |
|      | (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)-                                  |               |                |              |              |
|      | १. मुलभूत : २. सौम्यिकृत :                                       | १०.२१         | ५.७५           | ३.९५         | १४.०५        |

वरील हे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेप्यूलेशन्स, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस कडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तिय निष्कर्षांचे तपशीलवार स्वरुपाचे एक उत्तारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तिय निष्कर्षांचे संपूर्ण स्वरुप स्टॉक एक्सचेंज आणि सुचीबध्द मंडळाचे वेबसाईट व

लेखा धोरणामधील बदलामुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उप्तन्न किंवा कोणत्याही इतर संबंधित वित्तिय बाबींवर होणारा प्रभाव एका तळटिपा च्य माध्यमाने कळविण्यात येईल

सी) इंड-एएस रूल्स/एएस रूल्स, जे काही लागू असेल, ला अनुसरुन नफा आणि तोटा च्या विवरणामध्ये अपवादात्मक आणि/र्किवा अनन्य बाबीं समायोजित केला आहेत

युनिव्हर्सल स्टार्च-केम अलाईड लिमिटेड साठी जितेंद्रसिंह जे. रावल

ठिकाण : मंबर्ड अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालव दिनांक : १२.०८.२०२३ डीआयएन : ००२३५०१६

### D & H India Limited Formerly 'D & H Welding Electrodes (India) Limited' CIN: L28900MH1985PLC035822

Regd. Office: A – 204, Kailash Esplanade, Opp. Shreyas Cinema,

L.B.S Marg, Ghatkopar (West), Mumbai – 400086 Phone Fax: 022-25006441 Email: ho@dnhindia.com Website:www.dnhindia.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30.06.2023 (Rs. In Lacs except EPS) Quarter Quarter Nine Month

|            | Sr.<br>No. | Particular   | ended<br>30.06.2023<br>Un-Audited | ended<br>31.03.2023<br>Audited | ended<br>30.06.2022<br>Un Audited | ended<br>31.03.2023<br>Audited |
|------------|------------|--|-----------------------------------|--------------------------------|-----------------------------------|--------------------------------|
|            | 1.         | Total Income from operation (Net of GST duty)                        | 3324.94                           | 3943.69                        | 3233.32                           | 13869.20                       |
| l          | 2.         | Net Profit /(Loss) for the period before tax and Exceptional items   | 70.31                             | 150.43                         | 131.98                            | 517.05                         |
| 4.         |            | Net Profit /(Loss) for the period before tax after Exceptional items | 70.31                             | 151.25                         | 131.98                            | 571.05.                        |
|            |            | Net Profit /(Loss) for the period after tax                          | 61.96                             | 92.27                          | 122.54                            | 422.00                         |
|            |            | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss)  |                                   |                                |                                   |                                |
| l          |            | for the period (after tax) & Other comprehensive income (after tax)  | 63.08                             | 91.42                          | 122.71                            | 420.55                         |
| l          | 6.         | Paid-Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)              | 818.80                            | 778.80                         | 740.00                            | 778.80                         |
| 7. Reserve |            | Reserve excluding Revaluation Reserve as per Balance                 |                                   |                                |                                   |                                |
| l          |            | Sheet of previous year   | 0.00                              | 0.00                           | 0.00                              | 2991.58                        |
| l          | 8.         | Earning per share  |                                   |                                |                                   |                                |
| l          |            | Basic  | 0.81                              | 1.21                           | 1.66                              | 5.56                           |
|            |            | Diluted  | 0.79                              | 1.18                           | 1.66                              | 5.43                           |
| ł          |            |  |                                   |                                | •                                 |                                |

# Key Standalone Information

| Sr.<br>No. | Particular           | Quarter<br>ended<br>30.06.2023<br>Un-Audited | Quarter<br>ended<br>31.03.2023<br>Audited | Nine Month<br>ended<br>30.06.2022<br>Un-Audited | Year<br>ended<br>31.03.2023<br>Audited |
|------------|----------------------|--|---|---|--|
| 1.         | Turnover (Net Sales) | 3324.94                                      | 3943.69                                   | 3223.87   | 13859.74                               |
| 2.         | Profit Before Tax    | 70.24  | 151.14                                    | 128.57  | 567.02                                 |
| 3.         | Profit After Tax     | 61.93  | 92.28                                     | 119.13  | 417.61                                 |

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discolsure Requirments) Regulation, 2015. The full format of the Quarterly /Year Financial Results are avaliable on the Stocl

xchange website viz. www.bseindia.com. The same is also available on the Company website viz.www.dnhindia.com

Harsh Vora Date: 12.08.2023 Managing Director

### आयर्नवूड एज्यूकेशन लिमिटेड (पूर्वी ग्रेसेल्स एज्यूकेशन लिमिटेड अशी ज्ञात)

नोंद. कार्यालय: केएचआयएल हाऊस, ७०-सी, नेहरू रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०९९ सीआयएन क्र.: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०८३८ वेबसाईट: www.ironwoodworld.com ईमेल आयडी: cs@ironwoodworld.com संपर्क क्र.: ०२२ २६६३१८३४ ३० जुन, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष

| (रु. लाखात (समभाग आणि प्रति समभाग वगळून) जर अन्यथा |  |                |                |                |              |  |
|--|--|----------------|----------------|----------------|--------------|--|
| अनु.   | . तपशील  | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष |  |
| क्र.   |  | ३०.०६.२०२३     | ३१.०३.२०२३     | ३०.०६.२०२३     | ३१.०३.२०२३   |  |
|  |  | अलेखापरिक्षित  | लेखापरिक्षित   | अलेखापरिक्षित  | लेखापरिक्षित |  |
| १  | प्रवर्तनातून महसूल   | 98.98          | ५२.३६          | ६७.९३          | २३६.९८       |  |
| ?  | संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सा,<br>अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)        | (\$0.98)       | (७०.१६)        | (४१.०४)        | (१९२.३६)     |  |
| ş  | संयुक्त उपक्रमाच्या नफा/(तोटा) च्या हिस्सा<br>आणि करपूर्व नफा/(तोटा)                         | (\$0.98)       | (७०.१६)        | (४१.०३)        | (१९२.३६)     |  |
| γ  | कालावधकरिता निव्वळ नफा/(तोटा)  | (४१.०३)        | (६६.९६)        | (४०.७७)        | (१८८.३४)     |  |
| ५<br>६   | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(तोटा)<br>भरणा झालेले समभाग भांडवल                     | (४१.००)        | (६४.७१)        | (२६.३०)        | (१५०.७२)     |  |
|  | (रु. १०/- प्रति समभागाचे दर्शनी मूल्य)   | ৩৪০.৬৬         | ৩९০.৬৬         | ৬९০.৬৬         | ७९०.७७       |  |
| 6<br>C   | पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव<br>प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अवार्षिक) | -              | _              | _              | -            |  |
|  | (१) मुलभूत   | (0.42)         | (०.८५)         | (0.42)         | (२.३८)       |  |
|  | (२) सौम्यिकृत  | (0.42)         | (0.64)         | (0.42)         | (२.३८)       |  |

वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकत केले होते आणि ११ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांचे सभेत संचालक मंडळाद्वारे मंजुरी दिली आहे. वैधानिक लेखापरीक्षकांनी ह्या निष्कर्षांचे मयादित पुनर्विलोकन केले आहे.

२. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज् (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्ड) नियम, २०१५, (इंड एएस) ला अनुसरून बनविलेले आहे. इंड एएसकडे स्थित्यंतरचा तारीख १ एप्रिल, २०१६ आहे. सदर निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्कोजर रिक्वायरमेंटस्) विनियमन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ सहवाचता सेबी परिपत्रक दिनांकित ५ जुलै, २०१६ ला अनुसरून बनविलेले आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षच्या संक्षिप्त विवरण

| - 1 | र. १० थून, १०११ तथा तनतरमा तानाहाराजाच्या जातात विसाव निर्माण व्या तावात विवरन |                |                |               |              |
|-----|--|----------------|----------------|---------------|--------------|
|     | तपशील  | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलली तिमाही | संपलेले वर्ष |
|     |  | ३०.०६.२०२३     | ३१.०३.२०२३     | ३०.०६.२०२३    | ३१.०३.२०२३   |
|     |  | अलेखापरिक्षित  | लेखापरिक्षित   | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित |
|     | पवर्तनातून महसूल   | २५.३१          | ४५.८९          | २७.४४         | १२५.८९       |
|     | करपूर्व नफा/(तोटा)   | (३८.३७)        | (१४.०२)        | (३१.७८)       | (९४.२७)      |
|     | करपश्चात नफा/(तोटा)  | (३८.३४)        | (१०.८२)        | (३१.५१)       | (९०.२६)      |
|     | एकूण सर्वसमावेषक उत्पन्न/(तोटा)  | (३८.५८)        | (८.५८)         | (३१.७५)       | (६७.১১)      |

४. सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्कोलोजर रिक्वायरमेंटस्) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्काँचे संपूर्ण विवरण कंपनीच्या वेबसाईट www.ironwoodworld.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

सही/

नितिश नागोरी ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय मंचालव दिनांक: ११ ऑगस्ट, २०२३ डीआयएन: ०९७७५७४३

दिनांक : १३.०८.२०२३ ठिकाणः मुंबई